

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास “युको बँक”, या राष्ट्रीयकृत बँकेस मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२०/प्र.क्र.७६/२०/कोषा.प्रशा.५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक ०७ ऑगस्ट, २०२०

संदर्भ - शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५१/२०/कोषा प्रशा-५, दि.१३ मार्च, २०२०.

प्रस्तावना :

उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकामध्येच ठेवणेबाबत शासनाचे धोरण घोषित करण्यात आलेले आहे. त्यान्वये आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते प्रदानाच्या प्रयोजनासाठीचे कार्यालयीन बँक खाते तसेच निवृत्तीवेतन प्रदानाकरीता निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. अशा मान्यताप्राप्त बँकांची यादी सदर शासन निर्णयासोबतच्या अनुक्रमे जोडपत्र “अ” व जोडपत्र “ब” मध्ये दिलेली आहे. सदर यादीमध्ये “युको बँक” या बँकेचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

युको बँक यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे वितरण करण्यासंदर्भात तसेच निवृत्ती वेतन धारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्यासंदर्भात शासनाबरोबर करार केला आहे. त्यास अनुसरून युको बँकेस आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयीन बँक खाते उघडण्यास तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

दि.१३ मार्च, २०२० च्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र “अ” व जोडपत्र “ब” मध्ये नमूद केलेल्या बँकांच्या सूचीत “युको बँके”चा समावेश करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००८०७१४१४०५४००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उपसचिव

प्रत,

- १.मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २.सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य,
- ३.मा.राज्यपाल यांचे सचिव
- ४.मा.मुख्यमंत्री यांचे सचिव
- ५.मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
- ५.सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- ७.मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
- ८.प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- ९.प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
- १०.प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
- ११.महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३.आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
- १४.आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
- १५.प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
- १६.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- १७.सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
- १८.प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १९.प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई

२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हाधिकारी
२४. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२५. संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
२६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२७. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नाशिक /औरंगाबाद/ अमरावती /नागपूर
२८. संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
२९. सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा मुंबई /पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती /नागपूर
३०. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३१. निवड नस्ती कोषा प्र.५